

Total No. of Questions : 4]

SEAT No. :

P-1837

[Total No. of Pages : 4

[6032]-619

T.Y. B.Com.

BANKING AND FINANCE - III

**366(b) : Banking Law and Practices in India
(2019 Pattern) (Semester - VI)**

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) All questions are compulsory.
- 2) Figures to the right indicate full marks.

Q1) A) Fill in the blanks (any 5) :

[5]

- i) The receiving of unsolicited bulk email is known as _____.
a) Virus b) Spoofing
c) Spam d) Worms
- ii) _____ can file a criminal case against the drawer of a dishonoured cheque.
a) The payee b) The holder in due course
c) Both of the above d) The paying banker
- iii) A collecting banker is given protection only with the collects _____.
a) A crossed cheque b) An order cheque
c) An bearer cheque d) An mutilated cheque
- iv) The number has a statutory obligation to _____.
a) Honour customs cheque
b) Exercise lien
c) Maintain secrecy of his customers account
d) Honour customers bill
- v) Secured loan is one in which you get loan against an _____ you possess.
a) Liability b) Debt
c) Asset d) Income
- vi) _____ is defined as a crime in which computer is the medium of crime .
a) Computer crime b) cyber crime
c) Internet crime d) Digital crime

P.T.O.

B) Match the following :

[5]

- | | |
|--------------------------------|---------------------------------|
| i) Cyber crime | a) 2000 |
| ii) Information technology act | b) Collection of cheques |
| iii) Collecting Bank | c) Email spoofing |
| iv) Types of Bank customer | d) One time settlement of dues |
| v) Non legal measures | e) Partnership firm & companies |

Q2) Write a short note (any 2) :

[10]

- a) Reasons of cyber crime in banking
- b) Collecting bankers duties
- c) Garnishee order
- d) Legal measures of recovery.

Q3) a) Explain relationship between banker and customer.

[8]

- b) Explain types of cyber crime in Banking.

[7]

Q4) a) Explain precautions to be taken while doing payment of cheques.

[8]

- b) Explain modes creating charges.

[7]



[6032]-619

T.Y. B.Com.

BANKING AND FINANCE - III

366(b) : Banking Law and Practices in India
(2019 Pattern) (Semester - VI)

(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास]

[एकूण गुण : 50]

- सूचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
2) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

प्रश्न 1) अ) रिकाम्या जागा भरा. (कोणत्याही पाच) [5]

- i) अवांछित मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेले ई-मेल हे म्हणून ओळखले जाते
 - अ) वायरस
 - ब) स्प्रिंग
 - क) स्पॅम
 - ड) वर्स्ट
- ii) अनादर केलेला चेक काढणाऱ्यावर फौजदारी खटला दाखल करू शकतो.
 - अ) आदाता
 - ब) योग्य धारक
 - क) वरील दोन्ही
 - ड) प्रदायी बँक
- iii) वसुली बँकेला तेव्हाच संरक्षण दिले जाते जेव्हा ती गोळा करतो.
 - अ) रेखांकित धनादेश
 - ब) आदेश धनादेश
 - क) वाहक धनादेश
 - ड) बहुभागी धनादेश
- iv) बँकेला करण्याचे वैधानिक बंधन आहे.
 - अ) ग्राहकांच्या धनादेशाचा सन्मान
 - ब) धारणाधिकाराचा सराव
 - क) ग्राहकांच्या खात्यांची गुप्तता राखणे
 - ड) ग्राहकांच्या बिलांचा सन्मान करणे
- v) सुरक्षित कर्ज हे असे कर्ज आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मालकीचे कर्ज मिळते.
 - अ) दायित्व
 - ब) कर्ज
 - क) मालमत्ता
 - ड) उत्पन्न
- vi) व्याख्या ज्यामध्ये संगणक हे गुन्ह्याचे माध्यम आहे.
 - अ) संगणक गुन्हे
 - ब) सायबर गुन्हे
 - क) इंटरनेट गुन्हे
 - ड) डिजिटल गुन्हे

ब) जोड्या जुळवा. [5]

- | | |
|-----------------------------|----------------------------|
| i) सायबर क्राईम | अ) 2000 |
| ii) माहिती तंत्रज्ञान कायदा | ब) धनादेश गोला करणे |
| iii) वसुली बँक | क) ई-मेल-स्प्रिंग |
| iv) बँक ग्राहकांचे प्रकार | ड) एक रक्कमी परतफेड योजना |
| v) बिगर कायदेशीर उपाय योजना | इ) भागीदारी फर्म आणि कंपनी |

प्रश्न 2) टिपा लिहा. (कोणत्याही दोन) [10]

- अ) बँक व्यवसाय क्षेत्रातील सायबर गुन्ह्यांची कारणे.
- ब) वसुली बँकेची कर्तव्य
- क) कर्जमुक्तीचा आदेश
- ड) वसुलीचे कायदेशीर उपाय

प्रश्न 3) अ) बँक व ग्राहक यातील नातेसंबंध स्पष्ट करा. [8]

ब) बँक व्यवसाय क्षेत्रातील सायबर गुन्ह्यांचे प्रकार स्पष्ट करा. [7]

प्रश्न 4) अ) ग्राहकाच्या धनादेशाची रक्कम अदा करताना घ्यावयाची काळजी सविस्तर स्पष्ट करा. [8]

ब) कर्जभार निर्माण करण्याच्या पद्धती स्पष्ट करा. [7]

○○○○